



Ref: STEX/SECT/2020

November 11, 2020

The Relationship Manager, DCS-CRD BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 BSE Scrip Code: 500480	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5 th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 NSE Symbol: CUMMINSIND
--	--

Subject: Submission of the notice for the attention of equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account.

Dear Sir/ Madam,

We enclose copies of notice for the attention of equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) account, published on November 11, 2020 in the following newspapers in accordance with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

- Business Standard (All editions)
- Loksatta (Pune edition)

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours faithfully,
For Cummins India Limited

Vinaya A. Joshi
Company Secretary and Compliance Officer

(This letter is digitally signed)

Encl.: As above.

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@cummins.com

CIN : L29112PN1962PLC012276

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended	Half Year ended	Quarter ended
	30-Sep-20 (Unaudited)	30-Sep-20 (Unaudited)	30-Sep-19 (Unaudited)
Total Income from Operations	116,263	235,128	144,401
Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	834	4,320	8,592
Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)#	834	4,320	8,592
Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)#	472	2,773	5,537
Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	951	6,242	1,831
Equity Share Capital	50,309	50,309	50,309
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
Earning Per Share (for continuing and discontinued operations) (Face Value of Rs.10/- each)			
Basic & Diluted (*not annualised) :	*0.09	*0.55	*1.10

Exceptional and / or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with IndAS.

Notes :

- The above consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 9th November, 2020. The Statutory Auditors of the Company has reviewed the said results for the half year ended 30th September, 2020.
- The above is an extract of the unaudited consolidated financial results for the half year ended 30th September, 2020 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial results for the half year ended 30th September, 2020 are available on www.bseindia.com, www.nseindia.com and www.srei.com.
- Company's standalone financial information (Rs. in Lakhs) is summarized below:-

Particulars	Quarter ended	Half Year ended	Quarter ended
	30-Sep-20 (Unaudited)	30-Sep-20 (Unaudited)	30-Sep-19 (Unaudited)
Revenue from Operations (continuing operations)	1,186	4,021	2,592
Profit / (Loss) Before Tax (continuing and discontinued operations)	227	646	674
Profit / (Loss) After Tax (continuing and discontinued operations)	162	411	422

- During the Financial Year 2019-20, the Board of Directors of the Parent and its wholly-owned subsidiary, Srei Equipment Finance Limited ("SEFL") at their respective meetings held on 4th July, 2019 approved the transfer of Lending Business, Interest Earning Business & Lease Business of the Parent together with associated employees, assets & liabilities (including liabilities towards issued & outstanding non-convertible debentures) (the "Transferred Undertaking"), as a going concern by way of slump exchange to SEFL through a Business Transfer Agreement ("BTA"), in exchange of fully paid up equity shares to be issued and allotted by SEFL, subject to all necessary approvals.

Pursuant to this, the Parent signed BTA on 16th August, 2019 and an amendment to the, aforesaid, BTA on 14th November, 2019 with SEFL, pursuant to which it has entered into various assignment agreements, in connection with the Transferred Undertaking, with SEFL to give effect of the slump exchange and accordingly the Parent and SEFL has passed the relevant accounting entries in their respective books of account effective 1st October, 2019, after receiving the approval of the shareholders, debenture trustees, few lenders, stock exchanges and in-principle approval from some of the domestic lenders including lead banks. One of debenture holders of SEFL holding debentures amounting to Rs. 75 crores has objected to the slump exchange. The consent, or otherwise, of other lenders is still awaited. Pending the approvals as stated above, the Parent had accounted for the slump exchange transaction on 1st October, 2019, as stated above. The Parent has obtained expert legal and accounting opinions in relation to the accounting of the Slump Exchange Transaction which confirms that the accounting treatment so given is in accordance with the relevant Ind AS and the underlying guidance and frame work.

Moreover, SEFL is also in the process of entering into a Scheme of Arrangement ('Scheme') with the lenders through approval from relevant authorities. The application to that effect has been filed with the Hon'ble National Company Law Tribunal (NCLT). BTA, inter alia, constitutes an integral part of the Scheme and such Scheme will enable the Creditors, as mentioned therein, to alter their records by formally consenting, as applicable, to the acquisition of the Transferred Undertaking by SEFL from the Parent. The Hon'ble NCLT has passed an order dated October 21, 2020 stating, inter alia, that Creditors, as mentioned in the Scheme, of SEFL shall maintain status quo till further orders with respect to their respective contractual terms dues claims and rights and are estopped from taking any coercive steps including reporting in any form and / or changing the account status of SEFL and the Parent from being a standard asset, which will prejudicially affect the implementation of the Scheme and render the said Scheme ineffective.

- The outbreak of COVID-19 pandemic across the globe and in India has contributed to a significant impact and volatility in global and Indian financial markets and slowdown in economic activities. The impact of COVID-19 pandemic will be long lasting on the operations and business of the Parent and its subsidiaries is dependent on the future developments.

The Reserve Bank of India (RBI) has issued guidelines relating to COVID-19 Regulatory Package on March 27, 2020, April 17, 2020 and May 23, 2020 and in accordance therewith, Srei Equipment Finance Limited (SEFL), a wholly owned subsidiary has offered repayment moratorium to borrowers to whom loan has been granted (including cases of co-lending and loan assigned) (hereinafter referred to as 'borrowers') and to parties to whom assets are given on operating lease (hereinafter referred to as 'operating lessees'). Considering the large number of borrowers and operating lessees and also considering the operational challenges posed by Covid-19 pandemic including but not limited to complete / partial lockdown, SEFL is in the process of carrying out complete review and reconciliation of its borrowers / operating lessees who opted for moratorium and to whom the moratorium was granted and the corresponding provisioning to be done. Any further adjustment / provisioning as may be required as per the related RBI circulars will be carried out after completion of above stated reconciliation / process.

Based on the current situation and the available internal and external sources of information including various measures taken by the Government and regulators, the management consider the provision made in the books of accounts to be adequate.

- Srei Equipment Finance Limited (SEFL), a wholly owned subsidiary has granted moratorium to its borrowers and operating lessees and hence with a view to manage its cash flows, SEFL had applied for moratorium on borrowings from its lenders in accordance with COVID-19 Regulatory Package announced by RBI. However, SEFL hasn't received explicit rejection for the same from a few lenders. SEFL is discussing the same with those lenders. Moreover, SEFL is also in the process of entering into a Scheme of Arrangement ('Scheme') with the lenders through approval from relevant authorities. The application to that effect has been filed with the Hon'ble National Company Law Tribunal (NCLT) and the Hon'ble NCLT has passed an order dated October 21, 2020 stating, inter alia, that Creditors, as mentioned in the Scheme, of SEFL shall maintain status quo till further orders with respect to their respective contractual terms dues claims and rights and are estopped from taking any coercive steps including reporting in any form and / or changing the account status of SEFL and the Company from being a standard asset, which will prejudicially affect the implementation of the Scheme and render the said Scheme ineffective. Since, the discussion / process, as aforesaid, is still on, no impact / adjustments of the same has been given in the books of account.

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Chairman
DIN: 00193015

Place : Kolkata
Date : 9th November, 2020

Srei Infrastructure Finance Limited

Regd Office: 'Vishwakarma', 86C, Topsia Road (South), Kolkata - 700 046
Tel.: +91 33 22850112-15, 61607734 Fax: +91 33 2285 8501/7542
Website: www.srei.com, Email for Investors: investor.relations@srei.com
(CIN): L29219WB1985PLC055352



Cummins India Limited
Registered Office : Cummins India Office Campus,
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi,
Pune 411 045 (INDIA)
(CIN: L29112PN1962PLC012276)
Phone: (020) 67067000 Fax: (020) 67067015
Website: www.cumminsindia.com
E-mail : cil.investors@cummins.com

NOTICE TO SHAREHOLDERS

(For transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account)

This Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (and amendment thereof), ("the Rules"), notified by the Ministry of Corporate Affairs effective from September 7, 2016.

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more in the name of IEPF Suspense Account.

It is noticed from the records that certain shareholders of the Company have not encashed their dividends since 2013-14 (Interim Dividend) and the same remained unclaimed for seven consecutive years [i.e. none of the dividends declared since 2013-14 (Interim Dividend), has been claimed by the shareholder].

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose equity shares are liable to be transferred to IEPF Suspense Account under the rules for taking appropriate actions.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.cumminsindia.com. Shareholders are requested to refer to the web-link http://www.cumminsindia.com/investors/dividend to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Suspense Account.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules. In case of no valid claim in respect of equity shares is received from the shareholders, by February 15, 2021 or such other date as may be extended (if any), the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unpaid dividend amount and equity shares transferred to the IEPF.

A copy of notice is available on the stock exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

In case the shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent and/ or the Company at below mentioned address:

LINK INTIME INDIA PVT. LTD.
C-101, 1st Floor, 247 Park,
L.B.S. Marg, Vikhroli (West),
Mumbai 400 083.
Tel. No: (022) 49186270
Fax: (022) 49186060
E-mail: ml.helpdesk@linkintime.co.in

CUMMINS INDIA LIMITED
Cummins India Office Campus,
Tower A, 5th Floor, Survey No. 21,
Balewadi, Pune 411 045.
Tel: (020) 67067000
Fax: (020) 67067015
E-mail: cil.investors@cummins.com

For Cummins India Limited
Sd/-
Vinaya A. Joshi
Company Secretary
Membership No. ACS 25096

Place: Pune
Date: November 10, 2020

Making people's lives better by powering a more prosperous world

बैंक ऑफ बड़ोदा
Bank of Baroda

FOR KIND ATTENTION OF OUR MOST VALUED CUSTOMERS
In our endeavor to consolidate and strengthen our services to our customers, we propose to shift/co-locate our branches as per details given below to New Premises:

Details of Merging Branch Premises	Details of Destination Branch Premises
Bank of Baroda eDena Napean Sea Road Branch Swapna Lok L J Marg Napean Sea Road, Mumbai - 400 026	Bank of Baroda, Napeansea Road Branch 21, Siddhartha Apts., J M Mehta Marg Napean Sea Road, Mumbai 400026
Bank of Baroda eDena Lalbaug Branch 21-27 & 15, Hiranani Super Market, Dr. B.A. Road, Dr. S.S.Rao Road Junction Lalbaug, Mumbai - 400012	Bank of Baroda Lalbaug Branch 4,5 & 6, Bayside Arcade, Nr. Ashok Tower, Dr. Ambedkar Marg, Lalbaug, Mumbai - 400 012

Merging Branches shall function at the Destination Branch address w.e.f 14.12.2020 and shall cater all types of banking business from the said premises. We also wish to inform all the locker holder customers of our eDena Napean Sea Road Branch that locker operation will continue to function from existing premises.

We sincerely regret the inconvenience caused to you in this regard and assuring you of our best services at all times.

Regional Head
BANK OF BARODA
Mumbai Metro South Region

Place : Mumbai
Date : 11.11.2020

बैंक ऑफ बड़ोदा
Bank of Baroda

FOR KIND ATTENTION OF OUR MOST VALUED CUSTOMERS
In our endeavor to consolidate and strengthen our services to our customers, we propose to shift the branches as per details given below:

Sr No.	Name and Address of Merging Branch Premises	Name and Address of Destination Branch Premises
1.	Bank of Baroda Goregaon East 48, Shiv Shakti, Jay Prakash Nagar, Road No. 4, Nr Gymkhana, Goregaon East, Mumbai-400063	eDena Bank Goregaon East Jagadamba House, Station Rd., Next Anupam Cinema, Goregaon East, Mumbai - 400063
2.	eDena Bank Goregaon West Kusum Kunj, City Survey No 715,715/1 I.E. 89, Jawahar Nagar, Village Fehadi, Goregaon West, Mumbai 400 062	eV/S Goregaon West Kaniachanra 179/180, Jawahar Nagar Road No.2, Goregaon (West), Mumbai 400 062
3.	eDena Bank, Khar West S V Road., 133, New Fountain Head Soc., Mumbai 400052	BOB Khar Rd (Khar-W) Shanti Niketan, S.V. Road, Opp. Khar Police Station, Khar (West), Mumbai - 400052
4.	Bank of Baroda -Malad West 1st Floor, Shantini Shopping Centre, S. V. Road, Malad West, Mumbai-400 064	eDena Bank -Malad West 4, Abhishek Commercial Complex, S V Rd., Malad West, Mumbai 64
5.	eDena Bank Santacruz West Trimurti.S.V.Road, Santacruz (West), Mumbai, Mumbai Suburban, Maharashtra, 400054	Bank of Baroda Santacruz West Indrayani Bldg, Juhu Road, Santacruz (W), Mumbai - 400 054
6.	eDena Bank Manish Nagar Shop No. 1-4 Heritage Plaza, Sur Sangam, Opp Loc, Andheri West, Mum -400053	Bank of Baroda Versova Manish Market, S.V. Road, J P Road, Four Bungalows Versova Andheri West, Mumbai - 400053.
7.	eDena Bank Jogeshwari East Shiv Vasanti Bldg, Jogeshwari H.F. Society Jogeshwari East, Mumbai-400060.	Bank of Baroda Jogeshwari East Plot K/4364, Caves Road, Jogeshwari East, Mumbai - 400060

Merging Branch shall function from the destination branch w.e.f.14.12.2020. For the convenience of customers locker operation shall continue from the existing premises till further notice except Bank of Baroda Goregaon East.

For Locker Holders of BOB Goregaon East branch we wish to inform that utmost care will be taken while shifting the lockers to the proposed premises. However, if any customer with locker facility desire to take possession of the contents before shifting and reposit same after shifting of the lockers to the proposed location, we request you to do so on or before 11.12.2020 one day prior to the date of shifting by contacting the concerned Branch Head.

We sincerely regret the inconvenience caused to you in this regard and assuring you of our best services at all times.

REGIONAL MANAGER
BANK OF BARODA
MUMBAI METRO WEST REGION

Place : Mumbai
Date : 11.11.2020

LANCER CONTAINER LINES LIMITED
CIN - L74990MH2011PLC214448
Regd Office: Mayursh Chambers Premises Co-op Society Ltd, Plot No.60, Unit No.H02-2, H02-3, H02-4, Sector-11, CSD Bagpur, Navi Mumbai-400614.
Tel No. :-91 22 2756694/1/1/2 | E-Mail : secretaria@lancermarine.in | Website : www.lancermarine.in

Statement of Standalone Financial Results for the Quarter and Six months ended September 30, 2020 (₹ in lakh)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year ended		
		30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	31.03.2020 Audited
1	Total Income from Operations	7,296.94	5,137.74	6,483.48	12,374.68	11,783.41	26,608.30
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items)	306.33	297.33	325.14	603.67	600.61	1,085.01
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)	306.33	297.33	325.14	603.67	600.61	1,085.01
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	225.47	218.92	173.74	444.38	388.99	801.24
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	225.07	220.45	173.96	445.51	370.07	802.19
6	Equity Share Capital	1,004.70	1,004.70	1,004.70	1,004.70	1,004.70	1,004.70
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year	-	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (before & after extraordinary items) (of Rs 10/-each) Basic & Diluted	2.24	2.18	1.73	4.42	3.68	7.97

Statement of Consolidated Financial Results for the Quarter and Six months ended September 30, 2020

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year ended		
		30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	31.03.2020 Audited
1	Total Income from Operations	7,337.38	5,137.74	6,483.48	12,475.13	11,783.41	26,608.30
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items)	311.57	297.33	325.14	608.91	600.61	1,085.01
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)	311.57	297.33	325.14	608.91	600.61	1,085.01
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	229.39	218.92	173.74	448.30	388.99	801.24
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	228.99	220.45	173.96	449.43	370.07	802.19
6	Equity Share Capital	1,004.70	1,004.70	1,004.70	1,004.70	1,004.70	1,004.70
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year	-	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (before & after extraordinary items) (of Rs 10/-each) Basic & Diluted	2.28	2.18	1.73	4.46	3.68	7.97

1) The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly and half yearly Financial Results filed with BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly and half yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website: www.lancermarine.in

On behalf of Board of Directors
For Lancer Container Lines Limited
Sd/-
Abdul Khaliq Chetani
Chairman & Managing Director
DIN: 01942246

Place: Mumbai
Date: 10.11.2020

GANGES SECURITIES LIMITED
Registered Office : P.O. Hargaoan, District Sitapur, Uttar Pradesh - 261 121
Phone (05862) 256220, Fax (05862) 256225, CIN : L15122UP2015PLC069632
Web-site : www.birla-sugar.com, E-mail : gangessecurities@birlasugar.org

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30th SEPTEMBER 2020 (₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended 30.09.2020	Six Months ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter ended 30.09.2019 (Unaudited)	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)	Six Months ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter ended 30.09.2019 (Unaudited)
1	Total Income from operations	462.17	463.18	29.73	1,763.37	2,240.56	1,129.47
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	457.89	455.02	19.39	1,143.60	1,302.25	729.14
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	457.89	455.02	19.39	1,143.60	1,302.25	729.14
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	457.89	456.64	19.39	1,005.11	1,128.79	623.69
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	569.85	806.60	(132.00)	2,422.15	6,522.40	(2,140.99)
6	Equity Share Capital	1,000.37	1,000.37	1,000.37	1,000.37	1,000.37	1,000.37
7	Other Equity						
8	Earning per share (of ₹10/- each) (in ₹) : Basic & Diluted	4.57 *	4.56 *	0.19 *	10.04 *	11.28 *	6.24 *

* Not annualised.

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Six monthly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Six monthly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com, www.nseindia.com and www.cse-india.com) and on the Company's website 'www.birla-sugar.com'.
- There is no extra ordinary item during the above periods.

For and on behalf of the Board of Directors
Ganges Securities Limited
Santosh Kumar Poddar
Managing Director
DIN - 00055786

Place : Kolkata
Date: 10th November, 2020

SHIRAM
SHIRAM TRANSPORT
FINANCE COMPANY LIMITED

PUBLIC NOTICE

This is to inform our customers and public at large that our **Mannaekhelli Branch** located at 1st Floor, 1-188/1A, Paaveer Nilaya, Opposite Khushi Petrol Pump, Mannaekhelli, Humnabad, Bidar, Karnataka-585227 will shift to 1st Floor, Above SGM Bank, Near Gada Petrol Pump, Gulbarga Road, Humnabad, Bidar, Karnataka - 585330

The Customers are requested to contact the new office premises for their needs.

REGIONAL BUSINESS HEAD

Business Standard
newspaper delivering
safely to homes
and offices

For details,
SMS reaches to 57575 or
email order@bsmail.in

Business Standard
Insight Out

GANGES SECURITIES LIMITED
CIN - L74120UP2015PLC069869
REGD. OFFICE - P.O. HARGAOAN,
DIST SITAPUR (U.P.), PIN - 261 121
Phone No. (05862) 256220-221;
Fax No.: (05862) 256 225
E-mail - gangessecurities@birlasugar.org;
Website-www.birla-sugar.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 6(a), 7 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 and subsequent amendments thereto ("Delisting Regulations"), the Board of Directors of Ganges Securities Limited ("the Company") at its meeting held on 10th November, 2020, approved the voluntary delisting of the Equity Shares of the Company from The Calcutta Stock Exchange Limited ("CSE") only as there has been no trading in the Equity Shares of the Company since it was listed on the CSE and the Company is in the process of making an application of voluntary delisting of its Equity Shares from CSE. However, the Equity Shares of the Company will continue to be listed on Stock Exchange(s) having nationwide trading terminals i.e., the National Stock Exchange Limited ("NSE") and BSE Limited ("BSE").

As per the Delisting Regulations, a Company may delist its Equity Shares from one or more recognized stock exchange(s) where they are listed and continue their listing on one or more other recognized stock exchange(s), subject to certain provisions. The Company intends to delist its Equity Shares from CSE only and will continue to be listed on Stock Exchange(s) having nationwide trading terminals i.e., both NSE and BSE. The shareholders of the Company will not suffer due to the delisting from the CSE as the Equity Shares of the Company will continue to be listed and traded on the NSE and BSE.

For Ganges Securities Limited
Place : Kolkata
Company Secretary
Dated : 10.11.2020



चिपलून नगर परिषद, चिपलून ई-निविदा सूचना कार्यालयाचे नाव- चिपलून नगर परिषद, ता. चिपलून, जि. रत्नागिरी

ई-निविदा मागवणारी सूचना क्र. १०३७ सन २०२०-२१ मुख्यधिकारी, चिपलून नगर परिषद जि. रत्नागिरी, घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी निवड २०१६ अन्वये अंमलबजावणी करणेकरिता ई-निविदा मागविणेत आली आहे. सविस्तर निविदा अटी व शर्ती https://www.mahatenders.gov.in/ वा वेबसाइटवर पाहवयास मिळतील. ना.क्र. आरोग्यई-निविदा/१०३७/२०२०-२१ नगर परिषद कार्यालय, चिपलून. दिनांक: १०.११.२०२०

सही/- (डाॅ. वैभव दिवाणे) मुख्यधिकारी सही/- (सौ. सुरेखा खेगडे) अग्र्य सह चिपलून नगर परिषद

अस्मि मेटल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (निरवानिरी मध्ये) इन्वॉल्व्ही आणि दिशाबद्धी कोड २०१६ अनुसार अद्यतन मातलेली विक्री, भारतीय इन्वॉल्व्ही आणि दिशाबद्धी बॉर्ड (निरवा निरवी प्रवाली) अधिनियम, २०१६ मधील नियम ३३ अंतर्गत शेड्यूल १ च्या अनुषंगाने वायटने अस्मि मेटल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (निव्वानिरी मध्ये) अद्यतन मातलेल्या विक्रीची सूचना देण्यात येत आहे. विक्री प्रक्रिया निवारकामात बॉली लावून/निव्वानिरी करणे जाईल. अद्यतनमातले निवारक अद्यतन मातलेल्या विक्रीसाठी, विशेषतः खालील परिशिष्टातले वस्तू केल्याप्रमाणे प्रस्ताव अर्जात करावे आहे.

Table with 4 columns: Particulars, Quantity, Rate, Total. Items include Manganese, Iron, etc.

ज्या व्यक्तीस सदर मातलेला खरेदी करण्यामध्ये स्वार्थ्य असले त्यांनी आपले प्रस्ताव लिखित स्वरूपात बंद लिफाफ्यामध्ये ही सूचना प्रसिद्ध झाल्यानुसार १५ दिवसांचे आत निवारककडे खालिल पत्त्यावर पाठवावेत. बोली/लिफाफे निवारकाच्या कार्यालयातमध्ये १ डिसेंबर २०२० रोजी उघडविले जातील.

Cummins कम्पिन्स इंडिया लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: कम्पिन्स इंडिया ऑफिस कम्प्लेक्स, टॉवर ए, ५वा मजला, सर्व्. नं. २१, बालेवाडी, पुणे ४११ ०४५ (इंडिया) (सौ. आय.एन. : L29112PN1962PL012276) दूरध्वनी क्र. : (०२०) ६७०६७००० फॅक्स : (०२०) ६७०६७०१५ ई-मेल: cil.investors@cummins.com वेबसाईट : www.cumminsindia.com

कंपनीच्या इक्विटी भागधारकांसाठी सूचना (कंपनीच्या इक्विटी समभागांचे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रॉटेक्शन फंड प्राधिकरणात हस्तांतरणा बाबत)

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रॉटेक्शन फंड प्राधिकरण (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर आणि रिफंड) नियम, २०१६, सुधारणा केलेल्या ("नियम") मधील तरतुदीनुसार ही सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

इतर मुद्द्यांसोबत वरील नियमां मध्ये ज्या भागधारकांच्या लाभांशांचे सलग सात किंवा अधिक वर्षे वितरण होऊ शकलेले नाही किंवा ज्यांचा दावा करण्यात आलेला नाही अशा सर्व समभागांचे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रॉटेक्शन फंड ("आयईपीएफ") प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात यावेत तरतूद आहे.

कंपनीच्या नोंदी मधून लक्षात आले आहे की, काही भागधारकांनी २०१३-१४ (अंतरिम लाभांश) पासून सलग सात वर्षे दावा केला नाही किंवा त्यांना सलग सात वर्षे लाभांशाचे वितरण होऊ शकलेले नाही [म्हणजे २०१३-१४ (अंतरिम लाभांश) नंतर जाहीर केलेल्या पैकी एकाही लाभांशावर भागधारकांनी दावा केला नाही]

कंपनीने, नियमांतील विविध आवश्यकतांचे पालन करताना, आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येणाऱ्या समभागांच्या संबंधित, योग्य कार्यवाही करण्यासाठी, संबंधित भागधारकांना, व्यक्तिगतगतिरत्या पत्राद्वारे कळविले आहे.

कंपनीने आपल्या वेबसाईट वर www.cumminsindia.com आयईपीएफ प्राधिकरणा मध्ये हस्तांतरित होण्यास पात्र असलेल्या समभागांचा व सदर भागधारकांचा तपशिल उपलब्ध केला आहे. भागधारकांना http://www.cumminsindia.com/investors/dividend ही वेब-लिंक पाहण्याची आणि त्यामधील न मिळालेल्या लाभांशाच्या तपशिलाची व आयईपीएफ प्राधिकरणात हस्तांतरित होण्यास पात्र समभागांची पडताळणी करण्याची विनंती करण्यात येत आहे.

भागधारकांनी याची नोंद घ्यावी की नियमानुसार कार्यवाही पूर्ण करून, भागधारक दावा न केलेला लाभांश व समभाग, दोन्ही जे आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत, सदर समभागांवर जमा सर्व लाभांसह, काही असल्यास, आयईपीएफ प्राधिकरणाकडे पुन्हा दावा करू शकतील. कंपनीला संबंधित भागधारकाकडून दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१ रोजी किंवा तत्पूर्वी कोणतेही उत्तर (दावा न केलेल्या/वसूल न केलेल्या लाभांशाचा दावा करण्या संदर्भात) न मिळाल्यास, नियमां मध्ये निरिचत करण्यात आलेल्या पद्धतीनुसार कॉर्पोरेट कार्यवाही द्वारे कंपनी नियमांमध्ये निरिचत करण्यात आलेल्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी समभाग योग्य तारखे पर्यंत आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल. कृपया लक्षात घ्या की आयईपीएफ मध्ये हस्तांतरित केलेल्या लाभांशाची रक्कम आणि इक्विटी शेअर्सच्या संदर्भात कंपनी विरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही.

सदर सूचना स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट वी.एस.ई (www.bseindia.com) आणि एन.एस.ई (www.nseindia.com) येथे देखील उपलब्ध आहे.

भागधारकांच्या या विषया बाबत काही प्रश्न असल्यास, ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट आणि/किंवा खाली नमूद केलेल्या पत्त्यावर कंपनीशी संपर्क साधू शकतात.

लिंक इनटाइम इंडिया प्रा. लिमिटेड सी-१०१, पहिला मजला, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०२३ टेलि. नं. : (०२२) ४९१८६२७० फॅक्स: (०२२) ४९१८६०६० ईमेल: mt.helpdesk@linkintime.co.in कम्पिन्स इंडिया लिमिटेड कम्पिन्स इंडिया ऑफिस कम्प्लेक्स, टॉवर ए, पाचवा मजला, सर्व्हे क्रमांक २१, बालेवाडी, पुणे ४११ ०४५ टेलि. नं. : (०२०) ६७०६७००० फॅक्स: (०२०) ६७०६७०१५ ईमेल: cil.investors@cummins.com कम्पिन्स इंडिया लिमिटेड करिता विनया अ. जोशी कंपनी सेक्रेटरी २५.०९.२०

रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (एनएसई) प्राच्या कार्यालय, विलायतस होम फायनान्स लि. ऑफिस क्र. १०३, पहिला मजला, दि. जे.ए.ए. रोड, पुणे-४११००७ कॉर्पोरेट व नोन्प्रॉफिट कार्यालय, विलायत सेक्टर, घनकचरा मजला, साठवण विंग, प्रभात कॉन्व्हेंशनल बिल्डिंग, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००५५

आयएसएमटी लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: पन्ना हाऊस (आधीचे लुईस टॉवर), विमान नगर, पुणे - ४११ ०१४ दूरध्वनी: +९१ २० ४१९३४९०० फॅक्स: +९१ २० २६६३०७७९ संकेत स्थळ: www.ismt.com CIN : L27109PN1999PLC016417

अतिरिक्त सर्वसाधारण सभेची सूचना आयएसएमटी लिमिटेड (कंपनी) ची अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) पुण्यावर, ३ डिसेंबर, २०२० रोजी सकाळी ११:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (डिजी) / इतर ऑडिओ-व्हिडिओ साधने द्वारे, कंपनी अधिनियम, २०१३ आणि कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने दि. ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि २८ सप्टेंबर, २०२० रोजी जारी केलेले सामान्य परिपत्रक मधील लागू तरतुदींचे पालन करून सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती न ठेवता, आयोजित करण्यात आली आहे. उपरोक्त पॅरासोपरी परिपत्रक च्या अनुषंगाने ईजीएमच्या सूचनेच्या मौखिक प्रती पाठवण्याची आवश्यकता नाही आणि त्यानुसार, ईजीएमची नोंदीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविली गेली आहे.

१. भौतिक स्वरूपात समभाग असलेले सभासद: सदस्यांनी कंपनीचा आरटीए केफिन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. einward.ri@ksinfotech.com किंवा कंपनीला secretarial@ismt.co.in वर फोनिओ ब्रामांक, ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक ई-मेलद्वारे नमूद करावे.

२. समभाग डिमेंटरिपलाइज्ड फॉर्ममध्ये असलेले सदस्य: ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर तपशील अद्यावत करण्यासाठी सदस्यांनी डिजिटल साहजगी / स्टॉक क्रोव्हेरी संपर्क साधावा.

ईजीएम नोंदीस कंपनीच्या वेबसाईट www.ismt.com तसेच स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे आणि सेंट्रल डिजिटल सिस्टिमेंस इंडिया लि. (सीडीएसएल) (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी कार्यरत कंपनी) www.evotingindia.com वर उपलब्ध आहे

ईजीएमवर व्यवहार करणाऱ्या धोरणासंदर्भात कंपनी ई-मतदान सुविधा प्रदान करित आहे. ईजीएममध्ये भाग घेण्यासाठी भागधारकांना ई-मतदान आणि व्हिडिओ सुविधा देण्यासाठी कंपनीने सीडीएसएलच्या सेवांचा लाभ घेतला आहे.

व्हीसीएमईटी ईजीएममध्ये भाग घेण्यासाठी आणि ई-मतदानाच्या तपशीलांसाठी, कृपया ईजीएमच्या सूचनेत दिलेल्या सूचनांचा संदर्भ घ्या. ई-मतदान सुविधा सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी ९:०० वाजता सुरु होईल आणि बुधवार, डिसेंबर २, २०२० सायं. ५:०० वाजता समाप्त होईल. या काळावधीत, कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच २६ नोव्हेंबर, २०२० रोजी मिनिजिअर/डिमेंटरिपलाइज्ड फॉर्ममध्ये शेअर्स असलेले सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता येईल. व्हिडीओ सुविधेद्वारे ईजीएममध्ये हजर असणारे आणि पूर्वी मतदान न केलेले व अल्प्या तसे करण्यास मनाई केलेली नसलेले सदस्य ईजीएम दरम्यान सीडीएसएलच्या ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.

ईजीएमच्या नोंदीस पाठवण्यात येणारे कंपनीचे सदस्य बनलेले लोक, ई-मतदान आणि व्हिडीओ सुविधा साठी लागू असलेली इलेक्ट्रॉनिक सुविधा secretarial@ismt.co.in वर ईमेल पाठवू शकतील.

ई-मतदानासंदर्भात कोणत्याही प्रश्नांसाठी मदत विभागाजवळीत www.evotingindia.com वर उपलब्ध असले, नेटव्ही विचारले जाणारे प्रश्न (एफएचव्ही) आणि ई-मतदान पुरविका पहा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com, वर ईमेल करा.

स्थान : पुणे घेताना नाथानी दिनांक : १० नोव्हेंबर, २०२० कंपनी सचीव

KINETIC ENGINEERING LIMITED Regd. Office: D-1 Block, Plot No. 18 / 2, MIDC, Chinchwad, Pune 411019 CIN : L35912MH1970PLC014819 I Tel.: +91-20-66142078 I Fax: + 91-20-66142088/89 Email: kelinvestors@kineticindia.com I Website : www.kineticindia.com STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020 (₹ in Lakhs)

Table with 4 columns: Sr. No., Particulars, Quarter Ended Sept 30, 2020 Unaudited, Half Year Ended Sept 30, 2020 Unaudited, Quarter Ended Sept 30, 2019 Unaudited. Rows include Total Revenue, Net Profit, Total Comprehensive Income, Equity Share Capital, Earnings Per Share.

Note : (1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and half year ended on September 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of unaudited financial results for the quarter and half year ended on September 30, 2020 are available on the stock exchange website at www.bseindia.com and also on Company's website at www.kineticindia.com. (2) The above financial results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 10, 2020. The statutory auditors have conducted a limited review of the above unaudited financial results. (3) Due to worldwide outbreak of Covid-19 pandemic company's performance was adversely impacted during the period from April-2020 to July-2020. From August-2020 onwards business is coming back to normalcy in a gradual manner. Therefore, the result for current quarter/ half year are not comparable with corresponding results of last year. (4) Figures for the previous periods have been regrouped / reclassified, wherever necessary, to conform to current period's presentation.

For and on behalf of the Board For Kinetic Engineering Limited Sd/- Ajinkya A. Firodia Managing Director DIN :00332204 Date : November 10, 2020 Place : Pune

MIHAN INDIA LIMITED (A Joint Venture of MADC and AAI) 1'Floor, Old Terminal Building, Dr. Babasaheb Ambedkar International Airport, Nagpur - 440 005. E-mail : amtl@mihanindia.org | Tel No: 91-712- 6781500, 2807508. Fax: 91-712- 6781501 INVITING TENDERS FOR Sanitization and Fumigation work at New Terminal Building at Dr. Babasaheb Ambedkar International Airport Nagpur. Last date of Issuing Blank Tender Form : 23.11.2020 up to 15:00 Hrs. Filled tender will be accepted on date & time as mentioned on E- Tender Portal. For details refer www.mahatenders.gov.in Dy. General Manager (C & T), MIHAN INDIA LIMITED, Dr. B.A.I.A. Nagpur

GRAVISS HOSPITALITY QUALITY-PASSION-INNOVATION सप्टेंबर ३०, २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षाचा आराखडा (₹. लाखांमध्ये)

Table with 4 columns: अंश क्र., तपशील, संपलेले त्रैमासिक, संपलेले वर्ष, संपलेले त्रैमासिक, संपलेले वर्ष. Rows include 1. कार्यालयमधून एकूण उत्पन्न (निव्वळ), 2. कर पूर्व कालावधीसाठी एकूण नफा/(तोटा), 3. कर पश्चात कालावधीसाठी एकूण नफा/(तोटा), 4. इतर सर्वेकष उत्पन्न (कर पश्चात), 5. एकूण सर्वेकष उत्पन्न (कर पश्चात), 6. समभाग भांडवल, 7. प्रती भाग (प्रत्येकी ₹. २/-) (वॉर्षिकीकरण नाही), 8. प्रती भाग (प्रत्येकी ₹. २/-) (वॉर्षिकीकरण नाही).

टिप: सेबी (लिटिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर विवरणसंदर्भित) नियमावली, २०१५ च्या ३३ च्या अनुषंगाने स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करावयाच्या त्रैमासिकाच्या वित्तिय निष्कर्षाचा उपरोक्त हा सविस्तर आराखडा आहे. त्रैमासिक वित्तिय निष्कर्षाचा पूर्ण आराखडा कंपनीच्या www.gravishospitality.com तसेच स्टॉक एक्सचेंज च्या (www.bseindia.com) या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. ठिकाण: मुंबई दिनांक: १०/११/२०२०

INTERCONTINENTAL MARINE DRIVE MUMBAI

शार्प इंडिया लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: गट क्र. ६८६/४, कोरेगाव भीमा, तालुका: शिरूर, जि. पुणे - ४१२ २१६ फोन क्र. ०२१३७- २५२४९७, फॅक्स क्र. ०२१३७- २५२४५३ Website : www.sharpindialimited.com CIN : L36759MH1985PLC036759

Table with 4 columns: अ. क्र., तपशील, ३० सप्टेंबर, २०२० अलेखापरीक्षित, ३० सप्टेंबर, २०२० अलेखापरीक्षित, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेली समान तिमाही अलेखापरीक्षित. Rows include 1. परिचालनमधून एकूण उत्पन्न, 2. कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा), 3. कालावधीसाठी कर्तव्य निव्वळ नफा/(तोटा), 4. कालावधीसाठी कर्तव्य नफा/(तोटा), 5. कालावधीसाठी एकूण एकत्रित प्रती (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करपश्चात) व इतर एकत्रित प्रती (करपश्चात) चा समावेश असणारी), 6. समभाग भांडवल, 7. मधील वॉर्षिकी लेखापरीक्षित दाखविल्यानुसार राखीव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी बाहेर), 8. प्रति भाग प्रती (प्रत्येकी ₹. १०/- चा) (चाहू व वॉरिंट परिचालनासाठी), 9. मूळ, 10. सौर्यीकृत.

क ३१ मार्च, २०१९ रोजी राखीव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी बाहेर) ₹. (२,६२७.४९) लक्ष एवढा आहे. टीप: वर दिलेला तपशील हा सेबी (लिटिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर विवरणसंदर्भित) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज कडे प्रस्तुत केलेल्या तिमाही वित्तिय निकालांच्या तपशिलाचा सारांश आहे. अलेखापरीक्षित वित्तिय निकालांचा संपूर्ण तपशील स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि कंपनीच्या वेबसाईटवर www.sharpindialimited.com येथे उपलब्ध आहे. शार्प इंडिया लिमिटेड करिता नाओकी हातायामा व्यवस्थापकीय संचालक स्थान: पुणे दिनांक: १० नोव्हेंबर २०२०

TATA TATA POWER The Tata Power Company Limited Registered Office: Bombay House, 24, Horns Mody Street, Mumbai 400 001. Website: www.tatapower.com. CIN: L2820MH1991PLC000567

Table with 7 columns: Sr. No., Consolidated, Quarter ended, Half-Year ended, Year ended. Rows include a. Total Income from operations, b. Profit / (Loss) before Exceptional items and tax, c. Profit / (Loss) before Tax, d. Profit / (Loss) for the period/year, e. Total Comprehensive Income, f. Paid-up Equity Share Capital, g. Total Reserves, h. Earnings Per Equity Share, i. Basic and Diluted, j. From Continuing Operations before net movement in regulatory deferral balances, k. From Continuing Operations after net movement in regulatory deferral balances, l. From Discontinued Operations, m. Total Operations after net movement in regulatory deferral balances.

Notes: 1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10th November, 2020. 2. Financial information of the standalone financial results of the Company is as follows:

Table with 7 columns: Sr. No., Standalone, Quarter ended, Half-Year ended, Year ended. Rows include a. Total Income from operations, b. Profit / (Loss) before Exceptional items and tax, c. Profit / (Loss) before Tax, d. Profit / (Loss) for the period/year, e. Total Comprehensive Income, f. Paid-up Equity Share Capital, g. Total Reserves, h. Earnings Per Equity Share, i. Basic and Diluted, j. From Continuing Operations before net movement in regulatory deferral balances, k. From Continuing Operations after net movement in regulatory deferral balances, l. From Discontinued Operations, m. Total Operations after net movement in regulatory deferral balances.

For and on behalf of the Board of THE TATA POWER COMPANY LIMITED PRAVEER SINHA CEO & Managing Director DIN 01785164 Date : 10th November, 2020 Place : Mumbai

PARAG MILK FOODS LIMITED CIN:L15204PN1992PLC070209 Registered Office: Flat No 1, Plot No 19, Nav Rajasthan Housing Society, Behind Ratna Memorial Hospital, Pune, Pin- 411016, Maharashtra, India. Tel.No.: 022-4300555 Website: www.paragmilkfoods.com | Email id : investors@paragmilkfoods.com

Table with 7 columns: Particulars, Standalone, Consolidated. Rows include Total income from operations (net), Net Profit from ordinary activities after tax, Net Profit for the period after tax (after Extraordinary items), Paid-up Equity Share Capital, Reserve excluding revaluation reserve, Earnings Per Share (not annualised) Basic (in Rs.), Diluted (in Rs.).

Notes : 1. The above Standalone and Consolidated results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 09, 2020. 2. The above is an extract of the detailed format of quarter and half year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and half year ended are available on the Stock Exchanges website of BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and Company's website at www.paragmilkfoods.com. 3. Figures for the previous period / year have been regrouped wherever necessary.

By order of the Board of Directors For Parag Milk Foods Limited Sd/- Pritam Shah Managing Director DIN No. 01127247 Place: Manchar. Date: November 09, 2020